

## सहसंचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय,

शासकीय तंत्र तिकेता परिसर, गाडगे ागर, अमरावती ४४४ ६०३ E-mail:-roamravati.dte@gmail.com Ph.No. :(०७२१) २५७३०२७, २५७२५७७ Website: www.jdroamt.org Fax No. : (०७२१) २५७ ७९१३

> क्रमांक :- विकाअ/संगणक/प्रशिक्षण/२०१२/ ९ 2\_3 दिनांक :- 0310४) 2092\_\_\_\_

प्रति,

प्राचार्य,

सर्व शासकीय/अनुदानित अभियांत्रिकी / औषधनिर्माणशास्त्र संस्था, (पदवी / पदविका)

विषय :- महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरणाअंतर्गंत अधिकारी/ कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण विषयक माहिती व बैठक.

उपरोक्त विषयासंदर्भात या कार्यालयात दिनांक ०९/४/२०१२ रोजी दुपारी ०३.०० वाजता

बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सदर बैठकीस उपस्थित राहण्याकरीता आपल्या संस्थेतील प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी यांची नेमणूक करावी. तसेंच सदर बैठकीमध्ये प्रशिक्षणाबाबत डाटा बेस तयार करणे, प्रशिक्षणाची रुपरेषा ठरविणे, अंदाजपत्राक तयार करणे ईत्यादीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तेव्हा आपले संस्थेतील सर्व अधिकारी / कर्मचारी वर्गाची माहिती (वर्ग १ ते वर्ग ४ ) सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये DVB-TT-Surekh या फॉन्ट मध्ये व Office २००३ Excel या फाईलमध्ये सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपीमध्ये दिनांक ०७/०४/२०१२ पर्यंत ईमेलव्दारे बिनचुक प्रपत्रात दिलेल्या निर्देशाप्रमाणे सादर करावी. सदर माहिती संदर्भांत काही अडचणी असल्यास श्री. एन.एस इंगळे व श्री एस आर वानखडे, प्रक्रिया योजक, तंत्राशिक्षण, विभागीय कार्यालय, अमरावती यांचेशी संपर्क साधावा.

(प्र.वि. सरोदे) /सहसंचालक तंत्रशिक्षण, अमराव

**प्रत :-** प्रक्रिया योजक, तंत्राशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती यांना संकेतस्थळी टाकण्याकरीता.

F:\training document computer.doc

Created with



अ.क्र.	संस्थेचा अ.क्र. (संचालनालयाचे संकेतस्थळावरील)	अद्यापक / अधिकारी / कर्मचारी वर्गाचे नाव	पदनाम	विभाग उदा. स्थापत्य / कार्यालय / ईत्थादी	वर्ग १ / वर्ग २ / वर्ग ३ / वर्ग ४	सेवेचा कालावधी	सेवानिवृत्त दिनांक	घेतलेले प्रशिक्षणाचा विषय (दिनांक १/०४/२००७ ते ३१/०३/२०१२ पर्यंत)	घेतलेल्या प्रशिक्षणाचा कालावधी ( दिवसातं)	प्रशिक्षण देणा- या संस्थेचे नाव	यापुढे आवश्यक असलेले प्रशिक्षणाचे विषय	कालावधी ( दिवसात)	श्रोरा
१	ર	÷.	لا	4	Ę	ও	٤	٩	80	११	१२	<i>₹</i> ۶	१४

-:प्रपत्र :-

2ांश्या प्रमुखांची स्वाधारी

Created with

